

राज्य शासकीय कर्मचारी यांना
दि. ०१ जुलै, २०२० रोजीच्या वार्षिक
वेतनवाढीच्या अनुज्ञेयते बाबत.....

महाराष्ट्र शासन
वित्त विभाग

शासन निर्णय, क्रमांक: वेतन - ११२० / प्र.क्र.२६ / २०२० / सेवा- ३

खो.क्र.३३५ (विस्तार), तिसरा मजला, मंत्रालय,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई - ४०० ०३२.

तारीख : ०२ जुलै, २०२०.

वाचा-

- १) महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील नियम क्र ७०
- २) महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम १९८१ मधील नियम क्र.२८
- ३) महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ मधील नियम क्र ३६ व नियम क्रमांक ३९
- ४) महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) नियम २०१९ मधील नियम क्र.१०
- ५) वित्त विभाग, शासन निर्णय, क्र.वेतन-१०१०/प्र.क्र.३८/सेवा-३, दि.२६.१२.२०११.

प्रस्तावना -

कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखून अत्यावश्यक शासकीय कामकाज पार पाडण्याच्या अनुषंगाने शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचे नियमित करणेबाबत शासनाने वेळोवेळी आदेश निर्गमित केलेले आहेत. त्याबाबत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये कार्यालयात हजर राहणे अभिप्रेत आहे तर उर्वरीत कर्मचाऱ्यांनी घरात राहून शासकीय कामकाज करावयाचे आहे. त्यामुळे दि. ०१ जुलै, २०२० या तारखेस राज्य शासकीय कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी, आदेशित केल्यानुसार, कार्यालयात हजर राहणार असून उर्वरीत कर्मचाऱ्यांना आदेशित केले नसल्याने ते कार्यालयात हजर राहणार नाहीत.

महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारीत वेतन) नियम- २०१९, नियम क्रमांक १० अन्वये विहित तरतुदीनुसार, ज्या शासकीय कर्मचाऱ्यांची दि. ०१ जुलै ह्या तारखेपूर्वी सहा महिने इतकी अर्हताकारी सेवा पूर्ण झाली आहे व जे दि. ०१ जुलै ह्या तारखेस कर्तव्यावर हजर आहेत, अशाच कर्मचाऱ्यांना दि. ०१ जुलै रोजीची वार्षिक वेतनवाढ, अनुज्ञेय ठरणार आहे.

वरील पार्श्वभूमीवर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दि. ०१ जुलै, २०२० रोजीची वार्षिक वेतनवाढ, कशाप्रकारे अनुज्ञेय करता येईल ही बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याबाबत सांगोपांग विचार करून पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

शासन निर्णय:

जे राज्य शासकीय कर्मचारी शासनाने जाहीर केलेल्या टाळेबंदीच्या (Lock Down) कालावधीत शासनाने आदेशित केल्यानुसार कार्यालयात हजर राहिले आहेत अथवा ज्यांनी घरात राहून शासकीय कामकाज पार पाडले आहे व ज्यांची दि. ३० जून ह्या तारखेस किमान सहा महिन्यांची अर्हताकारी सेवा पूर्ण होत आहे, अशा कर्मचाऱ्यांना दि. ०१ जुलै रोजीची वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय राहिल.

जे राज्य शासकीय कर्मचारी हे शासनाने जाहीर केलेल्या टाळेबंदीच्या कालावधीत शासनाने आदेशीत केल्यानुसार, दि. ३० जून पर्यंत कर्तव्यावर हजर राहिले नाहीत, असे कर्मचारी कर्तव्यावर हजर झाल्यानंतर त्यांची दि. ३० जून, २०२० पर्यंत ६ महिन्यांची अर्हताकारी सेवा पूर्ण होत असल्यास, त्यांना हजर झाल्याच्या तारखेस वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय राहिल.

जे राज्य शासकीय कर्मचारी शासनाने जाहीर केलेल्या टाळेबंदीच्या कालावधीत शासनाने आदेशीत केल्यानुसार दि. ३० जून पर्यंत कर्तव्यावर हजर राहिले नाहीत, मात्र त्यांनी त्यांची कार्यालयीन अनुपस्थिती ही यथास्थिती अर्धवेतनी / परावर्तित / अर्जित / विनावेतन (कोणतीही रजा शिल्लक नसल्याने) मंजूर करण्याबाबत, निवेदने सादर केली आहेत, अशा कर्मचाऱ्यांना वेतनी रजा मंजूर करणे शक्य, असल्यास, तसेच त्यांची दि. ३० जून पर्यंत किमान सहा महिने अर्हताकारी सेवा पूर्ण होत असल्याची खात्री करून मगच त्यांना कर्तव्यावर हजर राहिल्याच्या दिनांकापासून वार्षिक वेतनवाढ मंजूर करावी.

जे कर्मचारी दि. ०१ जुलै, २०१९ पासून दि. ३० जून, २०२० पर्यंत ६ महिने किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय असाधारण रजेवर आहेत व ज्यांची दि. ३० जून, २०२० पर्यंत ६ महिन्यांची अर्हताकारी सेवा पूर्ण होत आहे त्यांना दि. ०१ जुलै, २०२० रोजी वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय ठरेल. तसेच जे कर्मचारी दि. ०१ जुलै, २०१९ पासून दि. ३० जून, २०२० पर्यंत ६ महिन्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय असाधारण रजेवर आहेत, त्यांना दि. ०१ जुलै, २०२० रोजीची वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय ठरणार नाही.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२००७०२१५४२२८०८०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(इंद्रजित गोरे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

मा. राज्यपालांचे सचिव मा. मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव सर्व मा. मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव मा. विरोधी पक्ष नेता, विधान परिषद / विधान सभा, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई सर्व सन्माननीय विधानसभा, विधान परिषद व संसद सदस्य मंत्रालयीन सर्व विभाग सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव/सचिव मंत्रालय, मुंबई	निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई सर्व जिल्हा कोषागार अधिकारी, लेखा अधिकारी, वेतन पडताळणी पथक, मुंबई/नागपूर/पुणे/औरंगाबाद. विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली, ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय, सहावा मजला, विधान भवन, मुंबई - ४०० ०३२.
--	--

<p>सचिव, मा.सभापती, विधान परिषद, विधानमंडळ, मुंबई</p> <p>सचिव, मा.अध्यक्ष, विधान सभा, विधानमंडळ, मुंबई</p> <p>मंत्रालयीन सर्व विभागाच्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख</p> <p># प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई.</p> <p># प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई.</p> <p># सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.</p> <p># सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई.</p> <p># प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई.</p> <p># मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र, मुंबई</p> <p># आयुक्त राज्य माहिती आयोग, (सर्व)</p> <p># सचिव राज्य निवडणूक आयोग, मुंबई.</p> <p># प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई/नागपूर/ औरंगाबाद.</p> <p>महासंचालक, यशदा, राजभवन आवार, बाणेर रोड, पुणे</p> <p>सर्व विभागीय आयुक्त.</p> <p>सर्व जिल्हाधिकारी</p> <p>सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा.</p> <p>महालेखापाल-१ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.</p> <p>महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई</p> <p>महालेखापाल-२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर</p> <p>महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर</p> <p>सिनियर रिसर्च ऑफिसर, पे-रिसर्च युनिट, भारत सरकार, वित्त मंत्रालय, (व्यय विभाग), खोली क्र.२६१, नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली,</p> <p>संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई</p> <p>अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई</p> <p>मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशोब, मुंबई</p> <p>उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशोब, मुंबई/पुणे/ नागपूर /औरंगाबाद/ नाशिक /अमरावती.</p> <p># पत्राने</p>	<p>बहुजन समाज पार्टी, डी-१ इन्सा हटमेंट, आझाद मैदान, मुंबई १</p> <p>भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेश, सी.डी.ओ.बॅरक नं. १, योगक्षेम समोर, वसंतराव भागवत चौक, नरिमन पॉईंट, मुंबई २०</p> <p>भारतीय कम्युनिस्ट पार्टी, महाराष्ट्र कमिटी, ३१४, राजभवन, एस.व्ही.पटेल रोड, मुंबई ४</p> <p>भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी), महाराष्ट्र कमिटी, जनशक्ती हॉल, ग्लोब मिल पॅलेस, वरळी, मुंबई १३</p> <p>इंडियन नॅशनल काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस (आय) समिती, टिळक भवन, काकासाहेब गाडगीळ मार्ग, दादर, मुंबई २५</p> <p>नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी भवन, फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई २१</p> <p>शिवसेना, शिवसेना भवन, गडकरी चौक, दादर, मुंबई २८</p> <p>वित्त विभागातील सर्व कार्यासने निवड नस्ती, वित्त विभाग (सेवा-३)</p>
---	---